

Sundaram Multi Pap Limited



CIN: L21098MH1995PLC086337

R.O.: 5/6, Papa Industrial Estate, Suren Road, Andheri East, Mumbai: 400093, Maharashtra, India. Tel: 022 6760 2200, Fax: 022 6760 2244, Email: info@sundaramgroups.in, Web: www.sundaramgroups.in

Date: 07-09-2020

To
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai: 400001.

Ref: Scrip Code: 533166

To
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,
BKC, Bandra (E), Mumbai: 400051.
Ref: Symbol: SUNDARAM

<u>Sub: Submission of copies of Newspaper Advertisement for dispatch of Notice of 26th Annual General Meeting along with E-Voting Instructions & Annual Report for the 2019-20</u>

Pursuant to Regulations 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in "The Free Press Journal" and "Navshakti" today, i.e., on September 07, 2020, for Dispatch of Notice of 26th Annual General Meeting & Annual Report for Financial Year 2019-20, in compliance with the Provisions of the Companies Act, 2013 & Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and General Circulars issued by Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 and the Circular issued by the Securities and Exchange Board of India dated May 12, 2020.

Enclosing herewith the clipping of the newspaper. Kindly take the above information on your records.

Thanking you, Yours faithfully,

For Sundaram Multi Pap Limited

Bhavesh ChhedaCompany Secretary

Date: 5th September, 2020

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients two flats from PRITPAL SINGH SURINDERPAL SINGH BRIGHT referred to in the schedule hereunder written, by two separate Agreements, free from al encumbrances, save and except the loai paid by Kotak Mahindra Bank to Brigh Environmental Solutions Private Limited of which (i) Surinderpal Singh Hardev Singh Bright and (ii) Pritpal Singh

All persons having any right, title, interest the premises by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, muniment inheritance, possession, lease, lien maintenance, easement, devise, beguest encumbrance (other than Kotak Mahindra Bank) or otherwise howsoever are hereby requested to make the same known i writing by SPAD/RPAD (together with attested copy of documentary evidence in support thereof) to the undersigned at his office at 101/102, Darvesh Chambers Junction of P. D. Hinduja Road & S. V Road, Khar (West), Mumbai 400 052 within 14 days from the date of publication hereof, failing which the matter on hand will be completed without any reference to any right, title and claim, if any, which shall deemed to have been waived and/or abandoned with notice.

SCHEDULE

ALL THAT Flat bearing No. 601 admeasuring 610 sq. ft built up area i.e 56.69 sq. mtrs built up area on the Sixth Floor together with one car parking space bearing no. 6 admeasuring 15.35 sq. mtrs in the stilt and Flat bearing No. 602 admeasuring 525 sq. ft built up area i.e. 48.79 sq. mtrs built up area in "A" Wing of the building known as Anand Villa standing on plot bearing no. 77 of Suburban Scheme No. VII corresponding CTS No. E/807, "E" Ward of City Surve Bandra, Taluka Andheri MSD situate, lying and being at 5th Road, Khar (West) Mumbai 400 052 within the Registration District and Sub District of Mumba Suburban and Andheri (Bandra)

Dated this 7th day of Sept 2020

R.S. Vasavada Advocate High Court

PUBLIC NOTICE

The Notice is hereby given to the public tha our client MR IMRANULLAH KIFAYATULLAH FAROOQUI through his power of attorney holder Mr. Aamir Faroogu has informed us that he is proposing to purchase a flat more particularly described in the schedule hereunder written. The vendor of the Flat Mr. VapaleSaethu Nai has represented to my client that, he has lost or misplaced the original allotment letter dated 26th October 1976 executed between the Chief Promoter of Bandra Super Star Co-operative Housing Society Ltd. and one Mr. Sudhir Das the erstwhi owner with respect to the said Flat.

The said vendor Mr. Vapale Saethu Nair has further represented to our client that the said Flat and the said shares are free from all the encumbrances and charges and he has not obtained any loan/finance by mortgaging or creating charge on the said Flat and the relevant shares. The said vendor has already made police complaint with Bandra Police Station on 04/09/2020 8 the same is recorded at Sr. No.1960/2020. Any person having or claiming to have any right, title, interest to or in the under mentioned Flat and the said shares or in any part thereof or any claim by way of or unde or in the nature of any agreement, license mortgage, sale, lien, gift, trust, inheritance charge, etc. should inform to the undersigned within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim. then it will be presumed that no such claim exists and our client shall proceed further

and complete the deal accordingly.
SCHEDULE OF THE PROPERTY All that Flat No. 403, on 4th Floor in Bandra Superstar Co-operative Housing Society Ltd situate at Perry Road, Bandra (West) Mumbai - 400 050 alongwith five fully paid up shares issued by the society be distinctive Nos. from 56 to 60 held unde Share Certificate No.12 Dt. 14/02/1978. The structure of the said building is standing on plot of land bearing Plot No. 17, City Survey No 327 of Village- Bandra, Taluka Andheri District - Mumbai Suburban. Dated this 7th day of September, 2020

KIRTI NAGDA & ASSOCIATES Advocates and Notary 605, 6th floor, "C" wing, Eastern Court CHS Ltd., Above Barista Restaurant, Teipal Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients are intending to purchase all that piece and parcel of the Flat bearing No 113, on the 11th Floor, admeasuring about 538 Sq. Fts. Built-Up area, in the building known as New Monalisa C.H.S. Ltd. situated at St. John Baptista Road. Bandra (West), Mumbai - 400 050, bearing C.T.S. No. 1035, 1034 (part), in the revenue village B ward, Taluka Bandra, M.S.D. (hereinafter referred to as "The Said Flat") from Mr. Shabbar Amirali Virani. My clients have been informed that (1) Agreement for Sale dated 26/10/1976 duly executed between Mrs. Farida Najib Sayed alias Ms. Farida Akbar Shaikh and M/s. Champion Constructions Company and (2) Agreement for Sale dated 28/03/1992 duly executed between Mrs. Farida Najib Sayed alias Ms. Farida Akbar Shaikh and (a) Mrs. Hamida A. Latif, (b) Mrs. Abida A. Karim and (c) Mrs. Baimabai Haii Siddque in respect of the said Flat has been lost, misplaced and is not traceable inspite of diligent search, in this regard, the said Mr. Shabbar Amirali Virani has obtained loss certificate bearing No. 1892/2020 dated 27/08/2020 fron the Concerned Police Station pertaining to the loss of the aforesaid Agreements.

All the person/s having or claiming any right, title, interest, claim and demand in whatsoever in nature pertaining to aforesaid flat, agreement or any part thereof by way of inheritance, gift, Sale, lease, Mortgage, Charge, Lien, etc., or in any other manner whatsoever is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within fifteen (15) days from the date of publication of this notice, failing which, i shall be presumed that such person/s claiming or having any such claim, right, title and interest etc. shall be deemed to have waived off.

Mr. Ajit Dinkar Manjrekar **Advocate High Court**

401, Shree Satvam Apartment R.M. Road. Near Dahisar Bridge, Dahisar (West), Mumbai - 400 068. Tel: 022-28900230 / 9699667090 Email:manjrekarassociates@gmail.com Date: 07.09.2020 Place : Mumbai

PYXIS FINVEST LIMITED

CIN: L65990MH2005PLC157586 Regd. Off: Level 9 (Unit-801), Centrum House, CST Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai-400098

Tel: 91 22 4215 9000 | Website: www.pyxisfinvest.com | Email: pyxisfinvestltd@gmail.com

NOTICE Notice is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of the Company wi be held on Wednesday, September 30, 2020 at 04.00 P.M. at Centrum House, C.S.T Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai – 400098 for the purpose o transacting the business mentioned in Notice separately dispatched to the Members. The Annual Report of the Company for the financial year 2019-20 including the Notice of AGM the proxy form and the attendance slip has been sent by email to those members who have registered their e-mail ids with depositories or with the Company. The Annual Report has en sent to those members whose names appeared in the Register of Members as or August 28. 2020. Those members who have not registered their email id may register the same using this link: http://purvashare.com/email-and-phone-updation/ for receiving

Annual Report and all future Communications related to the Company. Further notice is hereby given that the Register of Members and the Share Transfer Book of the Company shall remain closed from Thursday, September 24, 2020 to Wednesday September 30, 2020 (both days inclusive).

The entire Annual Report is also available on the Company's websit www.pyxisfinvest.com and the Stock exchange "BSE Limited".

Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 states that the evoting facility shall be provided to shareholders in compliance with the conditions specified under Companies (Management and Administration) Rules, 2014 r amendments thereto. However, the Company, being listed on the SME platform of BSE Ltd, has been exempted from complying with e-voting requirements vide MCA Notification dated 19" March, 2015 by amendment in Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014. Hence, pursuant to the aforementioned notification, the voting facility has not been provided.

By order of the Board For Pyxis Finvest Limited

Place : Mumbai Date: September 07, 2020 **Kumud Ranjan Mohanty Managing Director**

BALMER LAWRIE VAN LEER LIMITED

CIN No: U99999MH1962PLC012424 Regd Office: D-195/2, TTC Indl Area, MIDC Turbhe, Navi Mumbai.MH 400705 IN. Website: Tel.: +91 22 67306404 Email. investors@blvlindia.com

Notice of 60th Annual General Meeting

This is to inform that in view of the outbreak of the Covid-19 pandemic, the 60th Annual General Meeting (AGM / Meeting) of Balmer Lawrie Van Leer Limited (the Company) will be convened through Video Conference (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with applicable provisions of the Companies Act. 2013 (the Act) and Rules framed thereunder read with General Circular numbers 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars').

The AGM of the Members of the Company will be held at 04.00 pm on Tuesday, September 29, 2020 through VC/OAVM facility provided by the Central Depository Services Limited (CDSL) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM

The e-copy of Annual Report 2019-20 of the Company, inter-alia containing the Notice and the Explanatory Statement of the AGM Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at <u>www.blvlindia.com.</u> A copy of the same will also be available on the website of Central Depositor Services Limited (CDSL) at www.evoting.cdsl.com

Members can attend and participate in the AGM through the VC DAVM facility ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting, Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

The Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 wil be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents (the Registrar) / Depository Participants (the DPs).

The Company is providing evoting facility through CDSL. Detailed instructions are available in Notice to AGM. The remote e-Voting commences From 9.00 a.m. (IST) on, September 26, 2020. End o remote e-Voting is Upto 5.00 p.m. (IST) on, September 28, 2020 The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting hereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. The voting rights of member shall be in proportion to their share of the paid up equity share capital of the Company as on Tuesday, September 22, 2020 ("Cutoff Date")

The Members of the Company holding shares in physical / dema form and who have not registered / updated their e-mail addresses with the Company / Registrar & Transfer Agents (the Registrar) Depository Participants (the DPs) are requested to send the ollowing documents/information via e-mail to investors@blvlindia com or <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> in order to register/update heir e-mail addresses and to obtain user id & password to cast thei ote through remote e-voting or e-voting during the AGM.

- •Name registered in the records of the Company ●E-mail id and Mobile number
- •DPID Client ID, Client Master Copy or Copy of Consolidated
- Account Statement (For Shares held Demat) •Scanned copy of the share certificate front and back (For Shares held in physical)
- •Self-attested scanned copy PAN and Aadhar.

For and on behalf of the Board of Directors

Date: September 7, 2020

Company Secretary Place: Mumbai

Nilesh Shirke

SOLID STONE COMPANY LIMITED Regd. Office: 1501, Maker Chambers V, Nariman Point. Mumbai - 400 021 ROC - CIN : L26960MH1990PLC056449

E-mail: sglinvserv@gmail.com NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING OF

SOLID STONE COMPANY LIMITED TO THE SHAREHOLDERS. NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting of the Company will be held n Tuesdav 29th September, 2020 at 09:30 AM (IST) through Video Conference ("VC")

Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to ansact the business, as set out in the Notice of the Annual General Meeting. n view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and Circular No. 17 dated April 13, 2020 (hereinafter collectively referred to as "MCA"

Circulars") permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM withou he physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Annual General Meeting of the Members of the Company will be held through VC/OAVM. The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financial

year 2019-20 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaic MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2019-20 wil also be available on the Company's website www.solid-stone.com and website of BSE imited at www.bseindia.com. Members can attend and participate in the Annual Genera Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorun inder Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting Additionally, the Company is providing the facility of e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting.

All the members are informed that: a) The remote e-voting shall commence on September 26, 2020 at 9:00 A.M. and end or

September 28, 2020 at 5.00 P.M. b) The cut-off date for determining the eligibility of E-Voting rights will be September 22, 2020. c) BOOK-CLOSURE: The Register of Members and share transfer books of the

company will remain close from Friday, September 25, 2020 to Tuesday, Septembe

29, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM. Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable Rules there under that the Register of Members and Share Transfer Books for equity shares of the company will remain closed from September 25, 2020 to

Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address.

Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for receip of dividend, the following instructions to be followed:

(i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd. www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration-fill i the details, upload the required documents and submit.

(ii) In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the proces followed and advised by the DP.

investor@sharexindia.com along with scanned copy of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Maste

For Solid Stone Company Limited

Place: Mumbai Date: 4 September, 2020.



Ph. No. (022) 2852 0369 / 8714 Fax. No. (022) 2852 4500 E-mail : ho@sdcbank.in

(See sub-rule 11 (d-1) of rule 107)

(Borrower/ Judgement Debtors) along with other judgment debtors has to repay the outstanding amount mentioned in the notice being Rs.53.63.459/- (Rs. Fifty Three Lacs Sixty Three Thousand Four Hundred Fifty Nine Only) as on 01.09.2020 with further interest @15% till realization with date of receipt of the said notice and the Judgment Debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment and attached the property described here in below.

The Judgment Debtors having failed to repay the amount, the notice is hereby given to the Judgment Debtors and the public in general that the undersigned has taken symbolically possession of the MORTGAGED property of (Borrower/ Judgement Debtors) described herein below in exercise of the powers conferred on him under rule 107 (11 (d-1)) of the Maharashtra Co-operative Societies Rules,

The Judgment Debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of The Sahebrao Deshmukh Co-operative Bank Ltd, Mumbai for an amount of Rs.53,63,459/- as on 01.09.2020 with further interest thereon and

s/d Neeta Arun Junghare Recovery Officer

Date:- 02/09/2020 Place:- Navi- Mumbai

PUBLIC CAUTION NOTICE

This is to notify to the public that Tanvi Constructions Pvt. Ltd., having its address at Office Nos.1 & 2, Krishna Palace, Asha Nagar, Kandivali (East), Mumbai 400 101 (Company) is owner of the properties mentioned in the Schedule hereunder written and I, Sangeeta Vijaykumar is Directors in the Company. I have filed Company Petition No. 20 of 2016 _before NCLT against Mr. Vijaykumar Hegde being the other Director, against oppression and mismanagement. I have been duly informed and notified that Mr. Vijaykumar Hegde, has been unauthorisedly and wrongfully entering into several transactions, including but not limited to sale, mortgage transactions in respect of the aforesaid properties of the Company with ulterior

with and/or transact with the said Mr. Vijaykumar Hegde and/or his associates in respect of the properties mentioned in the Schedule hereunder in any manner whatsoever. BE IT KNOWN that any such transactions are illegal, unlawful and without authority. Further, I in my capacity as Director of the Company am and shall always remain empowered and entitled to recover physical possession of the properties mentioned in the Schedule hereunder; The Schedule above referred to:

Taluka Borivali, Mumbai Suburban District.

Survey No.	CTS No.	Area	Village
121-C	1589	708.19 Sq.mtr	Dahisar
105 Pt	1583	1873.5 Sq.mtr as per property card along with structure 861 sq.mts (built up)	Dahisar
104	1582	730.4 sq. mts along with structure 22 sq. mts (built up)	Dahisar
104	1578, 1579, 1579/1 to 4	938.70 sq. mts.	Dahisar
105	2951	1179.6 sq. mts along with structure 46.45 sq. mts. (built up)	Dahisar
	1580	583.71 sq. mts. Along with structure 92.90 sq. mts. (built up)	Dahisar

structures standing thereon bearing No. R – 2227, St. No. 309, situate at Ishwarbhai B Pate Road, bearing Survey No. 112 part and C.T.S. No. 496 (pt) and 496/9 to 496/17, 196/1 to 17 Village Pahadi, Goregaon (East), Mumbai Suburban District

Sd/-

Place: Mumba

Kandivali (East), Mumbai 400 101. + 91 9167682357 FORM G (Revised)
INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

ncy Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 RELEVANT PARTICULARS

L	2	Date of incorporation of corporate deptor	16-07-2013
ſ	3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	RoC-Mumbai
	4	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U24301MH2013PTC245730
ſ	5	Address of the registered office and principal	Hat No. A-404, Plot No. 44& 45 Sector 8A, Koperkhairane,
ı		office (if any) of corporate debtor	Navi Mumbai Thane Mh 400709 In
ı			Factory Address: Taloja, Near Johnson Massey, Taloja,
L			Navi Mumbai-410208, Maharashtra, India
ı	6	Insolvency commencement date of the	C.P. No.446/1&BP/2019 ; 08/05/2019 Receieved on
L		corporate debtor	11/05/2019
I	7	Date of invitation of expression of interest	First Form G: 10/08/2019, Second Form G: 24/01/2020
L			Third Form G: 07/09/2020
ı	8	Eligibility for resolution applicants under section	Minimum Eligibility Criteria for Resolution Applicant to approa
ı		25(2)(h) of the Code is available at:	the Resolution Professional ("RP") with Resolution Plan is:
ı			For Individual(s)/Private /Public Limited Company, LLP, body
ı			corporate whether incorporated in India or outside India and
1			consortium of Investors: Minimum Net Worth of INR 1 crore

	8	Eligibility for resolution applicants under section	Minimum Eligibility Criteria for Resolution Applicant to approa	
		25(2)(h) of the Code is available at:	the Resolution Professional ("RP") with Resolution Plan is:	
			For Individual(s)/Private /Public Limited Company, LLP, body	
			corporate whether incorporated in India or outside India and	
			consortium of Investors: Minimum Net Worth of INR 1 crore	
			and above at the end of the immediately preceding financial	
			year, supported by Documentary Evidence.	
			For Financial Investor(FI) Mutual Funds/Private Equity/Ventu	
			Capital Funds, Domestic/ Foreign investment Institutions,	
			Non- Banking Finance Companies (NBFC), Asset	
			Reconstruction Companies, Banks and similar entities: Asset	
			under Management(AUM) of atleast INR 100 crores during a	
			one of three preceding financial year, supported by	
ı			12	

September 29, 2020 (both days inclusive)

In case the shareholder has not registered his/her/their email address with the

Alternatively, Members may send an e-mail request to the email

opy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio.

Milan B Khakha Chairman & Managing Director

FORM 'Z'

Possession Notice For Immovable Property

Whereas, the undersigned being the Recovery Officer of The Sahebrao Deshmukh Co-operative Bank Ltd. under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued Demand notice dated 05/03/2020 followed by Order of Attachment notice dated 02.09.2020 calling upon the Judgment Debtor ie. Borrower & Guarantors.

M/s. Laxmi Associates & Co (Prop. Mr. Santoshkumar Pannalal Tiwar

1961 on this dt.02th, September, 2020.

Description of the Immovable Mortgaged Property

Flat No-D-1/602, Lenyandri Chs Ltd, Plot No-47/01, Sector No-19A, Nerul, Navi Mumbai-400 706 owned by Mr. Santoshkumar Pannalal Tiwari & Mrs. Geeta Santosh Tiwari (Prop. & Guarantor of M/s. Laxmi Associates & Co) along with Furniture & Fixture etc lying thereon. Area: 1048 sq.ft carpet i.e 1240 sq.ft built up and 187 sq.ft Terrace.

> [Maharashtra Co. op. Societies Act, 1960. read with rule 107 of MCS Rule 1961]

sale, introlaged enlastations in respect of the aloresaid properties of the Company with utilities motive to earn wrongful gain without my knowledge and/or consent.

I wish to caution the general public that I have not authorized Mr. Vijaykumar Hegde to act on my behalf or on behalf of the Company to deal with or enter into transactions of any native whatsoever with respect to affairs of the Company or properties of the Company. In the aforesaid circumstances, the general public are hereby put to notice and cautioned not to deal

Property admeasuring 18787.10 sq.mtrs. bearing City Survey No. 1588, 1588/1 to 8, alongwith structures standing thereon, Village Dahisar, Taluka Borivali, Mumbai Suburban

Property admeasuring 614.80 Sq.Mtr alongwith 4000 Sq.ft Carpet bearing Survey No. 136 Hissa No. 2 (part), C.T.S. No. 2825, alongwith structures standing thereon, Village Dahisar,

4)Property admeasuring 3253 sq. mts. with messuages, tenements, buildings, well water.

Sangeeta Vijaykumar Director Tanvi Constructions Pvt. Ltd.

C/o. C/603, Avon Plaza, Thakur Complex

1 Name of the corporate debtor Ariha Chemicals Private Limited

Documentary Evidence Norms of ineligibility applicable under section Refer Section 29A of the Insolvency and Bankruptcy Code 29A are available at: 2018 as amended time to time available at http://ibbi.gov.in/webfront/legal_framework.php Last date for receipt of expression of interest Date of issue of provisional list of prospective resolution applicants Last date for submission of objections to 19-09-2020 provisional list Date of issue of final list of prospective 20-09-2020 resolution applicants Date of issue of information memorandum, 19-09-2020 evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants Manner of obtaining request for resolution plan By email to cirp.ariha@rohitvora.com copy to contact@rohitvora.com after submitting confidentiality evaluation matrix, information memorandum

and further information Last date for submission of resolution plans 20-10-2020 Manner of submitting resolution plans to In electronic form to the email ID mentioned against resolution professional serial no. 21. An additional physical copy may also be submitted Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the resoluti professional IBBI/IPA-003/IP-N00071/2017-18/10556

Name, Address and e-email of the resolution

professional, as registered with the Board

23 Date of publication of Form G

Borivali, Mumbai, Maharashtra, 400092 Email ld: contact@rohitvora.com 9820217893 Address and email to be used for Mr. Rohit Vora A-1103, Raj Sunflower CHSL, Royal Complex Eksar Road, correspondence with the resolution omfessional Borivali, Mumbai, Maharashtra, 400092 9820217893 Email Id: contact@rohitvora.com Further Details are available at or with A-1103, Raj Sunflower CHSL, Royal Complex Eksar Road,

Mr. Rohit Vora

A-1103, Raj Sunflower CHSL, Royal Complex Eksar Road,

-Sd
Mr. Rohit Vora
Mr. Rohit Vora
IBBI/IPA-003/IP-N00071/2017-18/10556
A-1103, Raj Sunflower Royal Complex Eksar Road,
Borivali, Mumbai, Maharashtra, 400092
Email Id: contact@rohitvora.com
Resolution Professional For Ariha Chemicals Private Limited
7th September 2020 | Mumbai

Borivali, Mumbai, Maharashtra, 400092

Email Id: contact@rohitvora.com 9820217893

मराठी मनाचा



किंमत ३ रुपये

SKF INDIA LTD d Office: Mahatma Gandhi Memorial Building Subhash Road, Charni Road, Mumbai-400002

Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost / misplaced and the holder(s) of the said securities / applicant(s) nas/have applied to the Company to issue duplicate certificate.

Any person who has a claim in respect o the said securities should lodge such claim with the Company at its registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate share certificate without further ntimation. Name of the holders: Sofia Frias Pinto (Decd), Mario Frias Pinto Norman Frias Pinto & Celine Maria Pinto, Kind of Securities & Face Value: Equity Shares of Rs. 10/- each, No. of Securities: 500 Distinctive Nos. 13207041-13207540. Place: Mumbai

Date: 07 September 2020 Applicants:

Mario Frias Pinto, Norman Frias Pinto & Celine Maria Pinto

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that SMT. VEENA GHANASHYAM SHENDE has agreeed to sell, transfer and assign to MY CLIENT, Premises described in the Schedule hereunder written free from all encum brances.

Any person having any claim in, to or over the Premises or any part thereof described in the Schedule hereunder written by way of sale, exchange, mortgage, charge, gift, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, license, maintenance, lis-pendens, loan, advances, lien, pledge, orders, jedgements, or decrees passed or issued by any Court, Tax or re venue or statutory authorities, attachment, settlement or other wise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at W-IV, 4th Floor, JEEVAN JYOT BUILDING, 18/20 CAWASJI PATEL STREET. FORT, MUMBAI-400 001, within TEN (10) days of publication of this notice, otherwise it will be presumed and considered that there do not exist any claims and the same, if any, will be considered as waived or abandoned. THE SCHEDULE OF THE PREMISES ABOVE REFERRED TO:

Being Flat No. 1 admeasuring 405

sq. ft. (Carpet) equivalent to 37.63 sq. mtrs. (Carpet) consisting one Bedroom, Hall and Kitchen on the Ground Floor of Building known as "Ankur", Sindhu-Sagar Nivas Cooperative Housing Society Limited situated at Hanuman Cross Road No. 2, Viie Parle (East), Mumbai-400 057 constructed in the year 1977 consisting of Ground + 3 upper Floors, R.C.C. Construction without Lift facility bearing C.T.S. No. 723 of Village-Vile Parle (East), Taluka-Andheri in the Registration District of Mumbai Sub-urban District together with 5 (five) fully paid up Shares of the face value of Rs. 50 (Rupees Fifty Only) each and of the aggregate value of Rs. 250 (Runees Two Hundred Fifty Only) bearing distinctive Nos.: 61 to 65 (both inclusive) issued by Sindhu-Sagar Nivas
Co-operative Housing Society
Limited under Share Certificate 1980.

bearing No. 13 dated 1st May, MUMBAI DATED THIS 07th DAY OF SEPTEMBER, 2020.

Sd/-Shri Amrut M. Vernekar, Advocate, High Court

oseindia.com and https://www.nseindia.com respectively.

Date: 07-09-2020

Place: Mumbai

FIRSTOBJECT TECHNOLOGIES LIMITED CIN: L72200MH2000PLC239534

Read, Office: 302. The Bureau Chambers, Above State Bank of India. Chembur, Mumbai – 400071, Maharashtra, India Tel.: 022-25272510/ 25276077, Telfax: 022- 25276077 Email: info@firstobjectindia.com, Website: www.firstobjectindia.com

NOTICE **NOTICE PURSUANT TO SECTION 108 OF THE COMPANIES ACT, 2013** Notice is hereby given to the members of the Company pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as under-

1. The voting in respect of the business to be transacted at the annual General Meeting of the members of the Company to be held on 29th September, 2020 as required under Rule 20 of the aforesaid Rules, will be carried out electronically. The Company has made arrangements with Central Depository Services (India) Limited to facilitate e-voting.

. Date of Completion of dispatch of notice of Annual General Meeting 31 st August, 2020.

. Date and Time of commencement of voting through electronic means -26 th September, 2020 - 9.00 a.m. I.S.T . Date and Time of end of voting through electronic means - 28th

September, 2020 - 5.00 p.m. I.S.T. . Members may please note that voting would not be allowed beyond the

aforesaid date and time. Notice of the meeting can also be viewed at www.firstobjectindia.com . Any query/ grievance connected with the voting by electronic means

may be addressed to helpdesk.evoting@cdslindia.com Place: Mumbai For and on behalf of Board of Directors

Sd/

Dr. Vivek Hebbar **Chairman, Board of Directors**

SHERIFF'S NOTICE

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ADMIRAITY AND VICE ADMIRALTY JURISDICTION IN ITS COMMERCIAL DIVISION **INTERIM APPLICATION NO. 2 OF 2020**

COMMERCIAL ADMIRALTY SUIT (L) NO. 4 OF 2020 Angre Port Pvt. Ltd.Plaintiff Versus

TAG/15 (IMO No. 9705550) & Anr.Defendant Notice is hereby given that pursuant to the Order dated 2nd September, 2020 passed by the Hon'ble High Court, Bombay, in the captioned matter, the Sheriff of Mumbai has been directed to issue fresh notice to auction the vessel TAG 15 (IMO No. 9705550) described hereunder presently lying at Angre Port, at Jaigad by inviting bids in sealed covers in US dollar currency/Indian Rupees at his office situated at the Ground Floor of the Old Secretariat Building (City Civil Court Building) Karmaveer Bhaurau Patil Marg, (Mayo Road), Fort, Mumbai-400

The intending bidders, may give their offer(s) alonewith the Earnest Money Deposit of Rs. 1,00,00,000 (Rupees One Crore only) or equivalent US Dollars by Cheque/Demand Draft in favour of Sheriff of Mumbai payable at Mumbai or by NEFT/RTGS of by swift remittance into the account of Sheriff of Mumbai us given in the Terms and Conditions of Sale, to the office of the Sheriff of Mumbai by 18th September, 2020, upto 17.00 Hrs. The offers in sealed covers will b placed before the Hon'ble High Court, Bombay on 21st September, 2020 at 15.00 Hrs. (IST). The bidder(s)/Offerer(s) shall remain present personally or through Video conferencing before the Hon'ble Admiralty Judge of the Hon'ble High Court, Bombay on 21st September, 2020 at 16:00

Hrs. (IST). The Specification of the Vessel are given below:

Name of the Vessel

Tag 15 (Official No. 4193) Indian Flag Call Sign **AWIX** IMO Number 9705550 MMSI 419000955 Built Year Type of Vessel Offshore Tug/Supply Ship Gross Tonnage 1944 Net Tonnage 583 Dead Weight 1514 Registered Length 60 Mtrs. Main Breadth to outside of Plating 15.822

2 x 2206 KW Engine Power (HP) The Vessel TAG 15 (IMO No. 9705550) will be sold on "as is

where is, what is there is" basis. Intending bidders may inspect the above vessel from 7th September, 2020, at their expenses by making necessary application to the Sheriff of Mumbai. The terms and conditions of the sale can be obtained from 7th September, 2020 to 18th September, 2020 (between 11:00 hrs. to 17:00 hrs.) (IST) (on working days) from the office of the Sheriff of Mumbai at the aforesaid or can be obtained through e-mail by forwarding the proper scanned application having signature with details such as Name of firm/person, Address, Mobile/Phone No. e-mail id, dur-

ing the aforesaid period and time Dated this 3rd day of September, 2020.

Office No. 022-22843693/22843498

Emai :- dysheriff@gmail.com

Sheriffs Office Sd/-Old Secretariat Building, **Deputy Sheriff of Mumbai** Mumbai-400 032

Sundaram

SUNDARAM MULTI PAP LIMITED

CIN: L21098MH1995PLC086337 RO: 5/6 Papa Industrial Estate, Suren Road, Andheri (East), Mumbai – 400 093, Maharashtra, India.

Tel: 022 67602200. Fax: 022 67602244. E-mail ID: info@sundaramgroups.in. Website: www.sundaramgroups.in

Notice of 26th Annual General Meeting Notice is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the Members of the Sundaram Multi Pap Limited (Company) will be held on Wednesday, September 30, 2020 at 11:30 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact businesses as set out in the notice of 26" AGM, in conformity with the applicable provisions of Companies Act, 2013 and rules made thereunder read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs. SEBI and Government of India.

The Notice of Notice of the 26th AGM and Annual Report for Financial Year 2019-20 are also available on the website of the Company at https://www.sundaramgroups.in/26th-annual-general-meeting/ and on the website of https://www.evoting.nsdl.com and the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited, and National Stock Exchange of India Limited, at https://www.

Electronic copies of the notice of 26th AGM along with procedure and instruction for e-voting and Annual Report for financial

year have been sent on or before September 07, 2020, to all those members whose email IDs are registered with Company

Pursuant to section 91 of Companies Act, 2013 and regulation 42 of SEBI (LODR) Regulations 2015, the register of member and share transfer books will remain closed from September 24, 2020 to September 30, 2020 (both days inclusive). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of Companies (Management 8 Administration) Rules, 2014, Secretarial Standard 2 and regulation 44 of SEBI (LODR) Regulations 2015 the members of the Company holding shares either in physical form or dematerialized form as on the Wednesday, September 23, 2020 (the "Cutoff-Date"), are offered the facility to exercise their right to vote on the businesses set forth in notice of 26th AGM by electronic neans through both remote e-voting and e-voting at AGM. The voting rights of the members shall be in proportion to the

equity shares held by them as of Wednesday, September 23, 2020 (the "Cut-off-Date"). Members are requested to attend the AGM through VC / OAVM through the NSDL e-Voting system. Members may access the same at https://www.evoting.nsdl.com under shareholders/Members login by using the remote e-voting credentials. The link for VC / OAVM will be available in Shareholder / Member's login where the EVEN of Company will be displayed. Please note that the Members who do not have the User ID and Password for e-Voting or have forgotten the User ID and Password may retrieve the same by following the remote e-Voting instructions mentioned in the notice. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpo of reckoning the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013.

Remote e-voting period commences on Sunday, September 27, 2020 at 11.00 a.m. and ends on Tuesday, September 29

Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e., September 23, 2020, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or bhavesh@sundaramgroups.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. Only those Members / shareholders, who will be present in the AGM through VC / OAVM and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who have voted brough Remote e-Voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual

for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990. Members who

need assistance before or during the AGM, an contact NSDL on evoting@nsdl.co.in/ 1800-222-990 or contact Ms. Pallav Mhatre, Manager – NSDL at +91 22 24994545. For Sundaram Multi Pap Limited

Amrut P. Shah

Chairman & Managing Director

प्लास्टिब्लेंन्ड्स इंडिया लिमिटेड

सीआयएन: एल२५२००एमएच१९९१पीसीएल०५९९४३ नोंदणीकृत कार्यालय : फोरचुन टेरेस, ए विंग, १० वा मजला, सिटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०० ०५३, महाराष्ट्र भारत.

दूर. क्र. : +९१ २२-२६७३६४६८/९, फॅक्स क्र. : +९१-२२-२६७३६८०८ ई-मेल : pbi@kolsitegroup.com वेबसाइट : www.plastiblends.com

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती

सचना याद्वारे देण्यात येते की. कंपनीच्या सभासदांची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु. ३.३० वा. व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या ठिकाणी सर्क्युलेटेड केलेल्या कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूद अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत कॉर्पोरेट अफेअर्सचे मंत्रालय (एमसीए) व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० (एकत्रितरित्या संबंधित सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) अंतर्गत जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२० अनुक्रमे एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे.

वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सचना यांच्यासह एजीएमची सूचना केवळ ईलेक्ट्रॉनिक मोडद्वारे सभासदांना पाठविण्यात येईल व सदर एमसीए सर्क्युलर्स व सदर सेबी सर्क्युलर यांच्यासह कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस यांच्यासह ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत आहेत.

एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.plastiblends.com व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.neindia.com वर

कंपनी सभेच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान सुविधा तसेच ई-मतदान सुविधा प्रदान करत आहे. परोक्ष ई-मतदान/ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया भागधारक यांच्याकरिता डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील, प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक व भागधारक यांना एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांच्या ईमेल आयडी वर नोंदणीकृत नसलेल्यांना पाठवत आहे. सद्र लॉगीन क्रेडेंशिअल व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहण्याकरिता लॉगीन करावे.

• भागधारक यांनी कृपया रिसीव्हींग लाभाशांकरिता त्यांचे ईमेल आयडी व/वा संपूर्ण बॅक तपशील नोंदणीकृत/ अद्ययावत करावे ही विनंती:

• त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह त्यांनी त्यांचे डिमॅट खाते मेन्टेन्ड करावे व शेअर्स डिमटेरियलाईज्ड स्वरूपात धारक असल्यास आवश्यक दस्तावेज सादर करावे. कंपनी/रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट यांच्यासह जर शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात धारक असल्यास त्यांनी विनंती पत्र स्वाक्षरी करून स्कॅन्ड प्रत pbi_sd@kolsitegroup.com/support@sharexindia.com वर सभासदांचे नावे व फोलिओ क्रमांक यांच्यासह ईमेल आयडी व बँक तपशील (बँक खाते क्र., बँक व शाखा नाव व पत्ता, आयएफएससी कोड, एमआयसीआर) यांच्यासह अद्ययावत करावे व त्यांचे बँक तपशील अद्ययावत करण्याकरिता कॅन्सल्ड चेकची सेल्फ अटेस्टेड प्रत जोडावी.

> प्लास्टिब्लेंन्ड्स इंडिया लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण : मुंबई दि. ०५ सप्टेंबर, २०२०

हिमांशू म्हात्रे कंपनी सचिव

टीपीएल प्लास्टेक लिमिटेड

सीआयएन : एल२५२०९डीडी१९९२पीएलसी००४६५६ नों. कार्यालय : १०२,१ ला मजला, सेंटर पॉईंट, सोमनाथ दमण रोड, सोमनाथ, दाभेल, नानी दमण, दमण यु.टी.-३९६२१० कॉर्पो. कार्यालय: संगीत प्लाझा, ऑफिस नं. ५०१ ते ५०४, ५ वा मजला, मरोळ फायर ब्रिगेड

समोर, मरोळ मरोशी रोड, मरोळ नाका, मुंबई-४०० ०५९ दू. क्र. : ०२२-४०६२४२००, फॅक्स : ०२२-४०६२४२९९ वेबसाईट : www.tplplastech.in, ई-मेल : investors@tnpl.net.in

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी दु. १२.०० व्हिडिओ कॉन्फरिन्संग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत सदर एजीएम च्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज

सध्या सुरू असलेली कोविड-१९ रोगाची साथ लक्षात घेऊन, निगम व्यवहार मंत्रालयाने ८ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित क्र. १७/२०२० आणि ५ मे, २०२० दिनांकित क्र. २०/२०२० (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या दिनांक १२ मे. २०२० च्या सर्क्यलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (''सेबी सर्क्युलर'') ज्याद्वारे एका सामाईक ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली. कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या तरतुदी, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स''), एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलरच्या अनुपालनात कंपनीची आगामी २७ वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल, अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पर्ततेसाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम ला हजर असलेल्या सभासदांना मोजले जाईल.

ज्याचे ई–मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना रिमोट ई-व्होटींगच्या निर्देशांसहित आ.व. २०१९-२०२० साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना ई-मेल केली आहे. शुक्रवार, ०४ सप्टेंबर, २०२० रोजी सभासदांना आ.व. २०१९-२०२० साठीच्या वार्षिक अहवालासह सूचनेची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवणी पूर्ण केली आहे. तीच कंपनीची वेबसाईट www.tplplastech.in वर स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटस म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहे.

मसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलरच्या अनुषंगाने, ह्या वर्षी कोणत्याही भागधारकांना वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नसल्याने खालील पध्दतीने, वार्षिक अहवाल/लॉगीन क्रेडेन्शिअल्स च्या इलेक्ट्रॉनिक प्रती प्राप्त करण्याच्या दृष्टीने कंपनी/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट कडे त्यांचे ई-मेल ॲड्रेस अद्ययावत करण्याचा सल्ला भागधारकांना देण्यांत येतो.

त्यक्ष स्वरूपात शेअस

ने प्रत्यक्ष स्वरूपात शेअसे धारण करतात आणि ज्यानी त्याचे ई–मे ॲड्रेसेस कंपनीकडे नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत अशा भागधारकांनी कपया ह्या संदर्भातील सहाय्यासाठी कंपनीचे रजिस्टार अँड टान्स्फर एजंट-मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क साधून त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदवावेत/अद्ययावत https://linkintime.co.in/ लिंक EmailReg/email_register.html वापरून व त्यानंतर सांगितलेली नोंदणी प्रक्रिया अनुसरुन आस्टीएकडे त्यांचे ई-मेल आयडीज गत्पुरते नोंदवण्यासाठीची सुविधा सुध्दा कंपनीने पुरवलेली आहे.

डिमटेरिअलाईज्ड स्वरूपांत शेअर्स धारण करणारे भागधारक

ज्यांनी डिमटेरिअलाईज्ड स्वरूपांत शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस अद्ययावत केलेले नाहीत त्या भागधारकांनी कपया त्यांचे ई-मेल ॲडेसेस त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवावेत/अद्ययावत करावेत

बुक क्लोजर

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर्स रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४२ ला अनुसरुन कंपनीच्या एजीएम साठी आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी लाभांशाच्या प्रदानाच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भार हस्तांतरण पुस्तके बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० पासुन मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०पर्यंत (दोन्ही दिवस

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान :

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदी सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ चा नियम २० आणि सिक्युरिटीज ॲड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग् ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ४४, इन्स्टिट्यट ऑप कंपनी सेक्नेटरी ऑफ इंडिया ने जारी केलेल्या जनरल मिटींग्ज वरील सेक्नेटरीयल स्टॅडर्ड-२ (एसएस-२) नुसार कंपनी सभासदांना <u>https//instavote.linkintime.co.in</u> वर लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ने पुरवलेल्या ई–व्होटींग सेवे मार्फत कामकाज करता येईल असे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एजीएम मध्ये संमत करणे प्रस्तावित असलेल्या ठरावांवर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा . सभासदांना पुरवत आहे. (''रिमोट ई-व्होटींग''), कंपनी व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत घेण्यात यावयाच्या एजीएम मध्ये ई-व्होटींग सुविधा (''ई-व्होटींग'') देखील पुरवत आहे आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले नसेल अशा भागधारकांना ई-व्होटींग मार्फत एजीएम मध्ये त्यांचे मताधिकार वापरणे शक्य होईल. रिमोट ई–व्होटींगची सुविधासाठी चा तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. जी सभासदांना पाठवली आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि रूल्स नुसारचे तपशिल खालीलप्रमाणे : १. रिमोट ई-व्होटींग साठी कट-ऑफ डेट आहे मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

रिमोट ई-व्होटींग सुरु होण्याची तारीख आणि वेळ: शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२० रोजी स. ०९.०० वा.

 रिमोट ई-व्होटींग संपण्याची तारीख आणि वेळ सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५,०० वा. पर्यंत त्यानंतर ई-व्होटींग निष्क्रिय केलं जाईल आणि सभासदांना सदर तारीख आणि वेळेनंतर मत देण्याची अनुमती नसेल. ४. फक्त कट-ऑफ डेट रोजीस सभादांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थ

मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदवलेले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींग ची सविध वापरण्यास किंवा एजीमएमध्ये ई-व्होटींग साठी हक्कदार असेल कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद झार्ल

असेल व २२ सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असले ती enotices@linkintime.co.in वर एक विनंती पाठवन लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते. ज्या भागधारकांनी एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असले ते सुध्दा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहू शकतात परंतु ते पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. भागधारकांनी एकदा का ठरावावर मत दिले की त्यानंतर ते बदलण्याची अनुमती त्यांन

मिळणार नाही. ७. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये व्होटींग ची प्रक्रियया सुरळीत आणि पारदर्शक पणे पारपाडण्यासार्ठ तपासणी अधिकारी म्हणून संचालक मंडळाने मे. अरुन दाश असोसिएटसचे सोल प्रोप्रायटर श्री अरुन दाश, व्यावसायीक कंपनी सेकेटरी (सभासदान क्र. एफ ९७६५) यांची नेमणक केली आहे.

८. एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या ठरावांवरील मतदानाचा निकाल एजीएम नंतर जाहीर केला जाईल तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालासह घोषित झालेले निकाल कंपनीची वेबसाईर www.tplplastech.in वर आणि एजीएम संपल्यानंतर ४८ तासात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर प्रदर्शित केले जातील आणि ते निकाल स्टॉक एक्स्चेंजेसना देखील कळवले जातील.

९. ई-व्होटींग च्या संबंधातील कोणत्याही चौकशीच्या बाबतीत, सभासद/ लाभार्थी मालक, हेल्प सेक्शन अंतर्गत वेबसाई <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर उपलब्ध फ्रिकेंटली आस्कट क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह् शकतात किंव enotices@linkintime.co.in वर एक ई-मेल पाठवू शकतात किंवा +९१ (०२२)

४९१८२५०५/४९१८६००० वर एक ई-मेल पाठवू शकतात. १०. ज्या भागधारकांना एजीएम मध्ये त्यांचे मत मांडायचे असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल त्यांनी शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० पासन बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० पर्यंत investors@tnpl.net.in येथे त्यांचे नाव, डिमेंट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक ई-मेल आयडी, मोबाईल क्र. नमूद करुन त्यांची विनंती पाठवून एक वक्ता म्हणून स्वत:ची नोंदणी करावी.

टीपीएल प्लास्टेक लिमिटेड सार्ठ ठिकाण : मुंबई दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२०

सीआयएन -एल६५१००एमएच१९८२पीएलसी२९५८९४ नोंदणीकृत कार्यालय -०८, रेफ्रेडा, २रा मजला, एच.पी. पेट्रोल पंपाजवळ, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००९३

ईमल : rupesh_markvision@yahoo.co.in, वेबसाईट : www.gptl.in वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सचना यादारे देण्यात येते की कंपनीच्या सभासदांची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही ०८, रेफ्रेंडा, २रा मजला, एच.पी. पेट्रोल पंपासमोर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र ४०००९३ येथे ब्रधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी द.०३.०० वा. घेण्याचे नियोजित आहे. कंपनी अधिनियम २०१३ (''अधिनियम'') कलम १०१ च्या कलम १०१, आणित्या अंतर्गत केलेले नियम सहवाचता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) म्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ३६ आणि सेक्रेटरीयल सॅण्डर्ड ऑन जनरल मिटिंग्ज (एसएस च्या तरतुर्दीनुसार वित्तीय वर्ष २०१८-२० करिता करावयाचे कामकाज नमुद केलेली एजीएमची सूचना परवानगी असलेल्या पध्दतीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात आली

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ सहवाचता त्याअंतर्गत संबंधित तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे रेग्युलेशन ४४ आणि सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटिग्ज (एसएस-२) अनुसार तुम्हाला सटर कळविण्यात येते की कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही ३८व्या वार्षिक सर्वसाधारनण सभेच्या हेतकरिता २४.०९.२०२० (गरुवार) ते ३०.०९.२०२० (बधवार) (दोन्ही दिवस मेळन) पर्यंत बंद राहतील.

कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१५ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेप्युलेशन्स २०१५च्या रेप्युलेशन ४४ अनुसार कंपनीला आगामी एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक गध्यमाने त्यांच्या मतदानाची सुविधा वापरण्याची सुविधा सभासदांना पुरविण्याचा आनंद होत

सदर कालावधी दरम्यान २३ सप्टेंबर २०२० रोजीच्या कटऑफ तारखेत प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअस धारण केलेले कंपनीचे सभासद एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन सेन्ट्रल डिपज्ञॅझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (''सीडीएसएल'') च्या लेक्ट्रॉनिक मतदान पध्दतीमार्फत इलेक्ट्रॉनिकली (''दुरस्थ ई-मतदान'') करू शकतात. सर्व तभासदांना कळविण्यात येते की.

🎙 एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानामार्फत करता

• दरस्थ ई-मतदानाला २७ सप्टेंबर २०२० रोजी (स. ९.०० वा.) सुरुवात होईल. आणि २९ सप्टेंबर २०२० रोजी (सायं.५.०० वा.) संपेल. दूरस्थ ई-मतदान मॉड्युल त्यानंतर सीडीएसएल द्वारे बंद करण्यात येईल

एजीएममध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानासाठी पात्रता ठरविण्यासाठी पात्रता ठरविण्यासाठी कट ऑफ तारीख २३.०९.२०२० आहे.

सभासद नोंद घ्यावी की : ' सभासदांनी ठरावावर एकदा केलेल्या मतदानात त्यांना त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही

* मे. एस. आर. ॲण्ड असोसिएटस्, कंपनी सेक्रेटरीज यांची मोकळ्या आणि पारदर्शक बाबींमध्ये ई-मतदान प्रक्रि या घेण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंद्रलाच्या आदेशारारे गार्बी फिनवेस्ट लिमिटेड करीता

दिनांक: ०५.०९.२०२० सही / - रिचा अगरवाल ठिकाण : मुंबई कंपनी सचिव

FEDERAL BANK

लोन कलेक्शन अँड रिकव्हरी डिपार्टमेंट/मंबर्ड विभाग दी फेडरल बँक लि., एलसीआरडी/मुंबई विभाग, पत्ता : १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स नं. २, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

ई-मेलः mumlcrd@federalbank.co.in दूर.: ०२२-२२०२२५४८, २२०२८४२७ कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी फेडरल बँक लि.,तारण धनकोचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२, (ह्यापुढे उल्लेख "ॲक्ट") अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (ह्यापुढे उल्लेख ''रुल्स'') च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०८-०१-२०२० रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार १) श्रीम. अर्चना सुरज ठाकूर, २) सुरज प्रकाश ठाकूर, ३) श्री. प्रकाश गुलाबसिंग ठाकूर, सर्व रहिवासीत येथे फ्लॅट क्र. ११,१२,१३, ब्लेझ अपार्टमेंट, गोखले रोड, स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ, नौपाडा, ठाणे (पश्चिम) - ४००६०२ यांना सूचनेतील रु. ५,३४,२५,७८०.०० (रुपये पाच करोड चौतीस लाख पंचवीस हजार सातशे ऐंशी मात्र) सह व्याज आणि परिव्यव सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या ३ **सप्टेंबर**, २०२० रोजी घेतला. तारण मत्तांचे (तारण मिळकती) विमोचन करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संबंधात

ऑक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार फेडरल बँक लि. च्या खालील तपशिलाप्रमाणे रु. ५,६३,६७,७५८.०० (रुपये पाच करोड त्रेसष्ट लाख सदुसष्ट हजार सातशे अठ्ठावन्न मात्र) ०४-०८-२०२० रोजीस सह प्रदानाच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज आणि इतर परिव्यय/इतर प्रभार अशा रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

गाव पोईसर, तालूका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा येथे स्थित सर्व्हे क्र. १९, हिस्सा क्र. ४, धारक सीटीएस क्र. २४६ वर बांधलले एस. व्ही. रोड लगत, फायर ब्रिज समोर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७ , बालासिनोर सीएचएसएल नावे ज्ञात सोसायटी मध्ये बंगला क्र. ३९ मध्ये १ ल्या महल्यावर फ्लॅट क्र. १ आणि २ ऱ्या मजल्यावर फ्लॅट क्र. १, मोजमापित १०६०.९२ चौ.फू. चटई क्षेत्र प्रत्येकी चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध उत्तरेला बंगला क्र. ४०, पश्चिमेला बंगला क्र. १७ आणि १८, दक्षिणेला: बंगला क्र. ३८ आणि पूर्वेला आतील रस्ता. दी फेडरल बँक लि. साठी

दिनांक : ०३-०९-२०२० ठिकाण : मुंबई

लेसीअ सी असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट लोन कलेक्शन ॲण्ड रिकव्हरी डिपार्टमेंट मंबर्ड विभाग

(सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत प्राधिकृत अधिकारी)

REVATI ORGANICS LIMITED

CIN - L24110MH1993PLC072194 Regd Office: Plot No. 45, 1st Floor, Ganapati Bhavan M. G. Road, Goregaon West, Mumbai 400062 Website: www.revatiorganics.in • email: revati.organics9@gmail.com

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING

lotice is hereby given that 27th Annual General Meeting (AGM) of the Members of REVATI ORGANICS LIMITED (the Company) is scheduled to be held on Tuesday, 29th September, 2020 at 3.00 pm through Video Conference (VC) / Other Audio Visual Means DAVM) without physical presence of the Members at the Common Venue in compliance with the provision of the Companies Act, 2013 (the Act), Master MCA Circular dated 5th May, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (MCA Circulars) and SEBI Circular dated May 12, 2020 to transact the business set out in the Notice

convening 27th AGM (the Notice). n compliance with the said MCA Circulars and SEBI Circular, the Company has sent the Notice and Annual Report for the Financial year 2019-20 through electronic mode to all he Members whose email ids are registered with Company / Depository Participants / Registrar and Transfer Agent MCS Share Transfer Agents Limited. These documents are also available with the website of the Company at www.revatiorganics.in website of the tock Exchange www.bseindia.com and on the website of Central Depository Securities of India Limited (CDSL) at www.evotingindia.com

Pursuant to the provisions of section 108 of the Act and Rule 20 of Compa Management and Administration) Rules. 2014 as amended and Regulation 44 of SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), Members holding share in physical or dematerialised form as on the cut-off date Tuesday. 22nd September. 2020 may cast their vote electronically on the business set out in the Notice through e-voting Platform of CDSL at www.cdslindia.com . The detailed procedure and instruction for e-voting are contained in the Notice.

n this regards, the Members are further notified that: a) The Remote e-voting shall commence on from Saturday, 26th September, 2020 at 9.00 am and shall ends on Monday, 28th September, 2020 at 5.00 pm.

b) The Members can join the AGM through VC / OAVM mode 30 minutes before and after the scheduled time for commencement of AGM by following the procedure mentioned in the Notice.

c) Members present in the Meeting through VC / OAVM and who had not caste their vote on the resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during AGM. d) Members who have caste their vote their vote through remote e-voting prior to AGM

/C/OAVM are provided in the Notice. e) A person whose name in recorded in the Register of Members or in the register eneficial owner maintained by the Depositories as on the cut off date only shall be entitled to avail the facility of Remote e-voting as well as e-voting at AGM.

may also attend and participate in AGM through VC/OAVM facility, but shall not be

llowed to caste their vote again at AGM. The instruction to attend the AGM through

) In case of any gueries or grievances related to e-voting may contact Mr. Rakesh Dalvi. Manager CDSL or may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting manual available at www.cdslindia.com

he date of completion of sending Notice of AGM is 7th September, 2020.

The Members who have not registered their email addresses and Mobile Numbers are equested to get themselves registered with their respective Depository Participants in case the shares are held in electronic form and to the Company's R & T agent in case the hares are held on physical form.

> For Revati Organics Limited Manish G. Shah Executive Director (DIN 00434171)

INDERGIRI FINANCE LIMITED

Regd. Office: Office No 327, 3" Fl, Goyal Trade Centre, Near Sona Talkies, Shantivan, Borivali (East), Mumbai-400066, Website: www.indergiri.com, Phone: 022-2828 0515

Notice is hereby given that the 26" Annual General Meeting ('AGM') of Members of Indergin Finance Limited ('Company') will be held on Tuesday, September 29, 2020 at 10.00 a.m. a Shreyas Bungalow No. 70/74,Ground Floor, Near Goral Bridge Bus Stop, Goral Link Road Borivali (West) Mumbai –400092 to transact the business as set forth in the AGM Notice dated

Statements) for the year 2019-20 have been emailed to the Members whose email ID's ar registered with the Company/Depository Participant(s) and printed copy have been sent by rmitted mode on September 5 2020 to Members at their registered address, who have no registered their email ID's. AGM Notice and Annual Report for the year 2019-20 are also ava on the website of the Company at www.indergiri.com/investors.

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) ["SEBI Listing Regulations"], Members are Provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the AGM Notice using electronic voting system from a place other than the venue of the AGM('remote e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited(NSDL) to provide remote e-voting facility.

Remote e-voting shall commence on Saturday, September 26, 2020 at 9.00 A.M.(IST) and shall end on Monday, September 28, 2020 at 5.00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for e-voting thereafter

The Members holding shares of the Company either in physical or in dematerialized form as or cut-off date i.e. 22[∞] September 2020 ("Cut-Off Date") shall be entitled to avail the facility or

Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of AGM Notice and holding shares as on the cut-off date i.e. September 22, 2020 may obtain User ID and Password by sending a request toevoting@nsdl.co. Ir orkishan1107@hotmail.com, ramjeet226@gmail.com or to the Company's Registrar

Transier Agents.

The facility for voting through ballot/ polling paper shall be made available at the venue of AGM.

The Members who will be attending the AGM and who have not cast their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights at AGM. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM.

any grievance connected with e-voting, Members may Contact Amit Vishal - 022-24994360 of Mr.Ramjeet Yadav, Company Secretaryat ramjeet/226@gmail.com, Tel No.; +91-22-28280515. Book Closure: Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, and SEB Listing Regulations, 2015, notice is hereby given that the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed fromTuesday, September 22, 2020 to Tuesday September 29, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM. By the Order of the Boar

परिशिष्ट 4 नियम 8(1) पहा

निम्न स्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029)

सदर रकमची परत फेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्य अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मक ताबा 04.09.2020** रोजी

करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारण रू.208,59,89,990/-(रूपये दोनशे आठ करोड एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार नऊशे नव्वव मात्र) आणि रू.2,92,192/=(रूपये दोन लाख ब्याण्णव हजार एकशे ब्याण्णव मात्र) बाकी आयक (टीडीएस) सह पुढील व्याज 18.06.2020 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कलम 13 चे उप- कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित

एफएसआय आणि सर्व वर्तमान आणि भविष्यातील संरचना इमारत (इमारत /संरचना आता ो खुरसेदाबाद म्हणून ओळखली जातेसध्या स्थिती मध्ये तळ अधिक 2 मजल्या सह व 6 फ्लॅट चा प्रमावेश आहे ज्या चे मापित क्षेत्र 14811 स्के.फीट बिल्ट अप आहे. तसेच 6 सर्वंट कॉर्टस व 6 गॅरेज सह), फर्निचर, फिक्चर, फिटींग, स्टॅंडिंग आणि / किंवा आणि मशिनरी स्थापित. स्थापित होणारी आणि बांधलेली/बांधायची आहे ते जागा (जमीन केडेस्ट्रेल सर्व्हे नं.2/664 वगळून प्रोपर्टी रजीस्टर कार्ड प्रमाणे), बोम्बे इलेक्ट्रीक सप्लाय एण्ड ट्रामवेस कंपनी लिमिटेड च्या पक्षात मापित अंदाजे 27.87 स्के.मी.) सर्व वर्तमान आणि सर्व वर्तमान आणि भविश्यातील शिर्षक,हित संबंध दावे, फायदे, मागण्या आणि किंवा हक्क, (दिनांक 27 मे, 2013 च्य कनव्हेन्स डीड अनुसार सिटी बँक एन.ए. आणि गॅल्केसो स्मिथ फार्मास्युटीकल्स लिमिटेड ज्याल वेन्डर म्हणून संबोधले जाते आणि इमॅजिन इस्टेट प्राईवेट लिमिटेड यांना खरेददार म्हणून संबोधले जाते उप निबंधक कार्यालयात विधिवत नोंदणीकृत मुंबई -IV,2013 चे कागदपत्र क्र.नं.2443) जागा केडेस्ट्रेल सर्व्हे नं.4/664 , मलबार आणि कुम्बाला हिल विभाग मापित अंदाजे 1148 स्के.मी. जे 1373.50 स्के.यार्डस चे बरोबर (जागा सर्व्हे नं.237 स्के.यार्डस मळ भाग केर्डस्टेल सर्व्हें नं.5/664 आणि आता केडेस्टेल सर्व्हें नं.4/664 (टाइटल डीड अनुसार) आणि केडेस्ट्रेल सर्व्हें नं.4/664 (प्रोपर्टी रजीस्टर कार्ड अनुसार) एस.के. ारोडावाला मार्ग वर स्थित (पूर्वि अल्टामाउन्ट रोड नावाने ओळखले जात होते),मुंबई , मुंबई सिटी चे रजीस्ट्रेशन जिल्हा अंतर्गत, (रस्ता रुंदीकरणासाठी मुंबई महानगर पालिकाला सुपूर्द केलेले आरक्षित जमीन चा भाग सुमारे मापित 534.77 स्के.मी. ला वगळता), 29 वर स्थित, नेप्येन्सी रोड मुंबई - 400006, मुंबई शहरचे रजीस्ट्रेशन जिल्हा अंतर्गत, इमॅजिन इस्टेट प्राईवेट लिमिटेड ची

पश्चिम: सी.एस.नं.712 आणि एस.के.बोर्डवाला मार्ग दक्षिण: सी.एस.नं.664 आणि 1ए/664 * टीप: वरील मालमत्ता एन्फोर्समेंट डायरेक्टर, मुंबई यांच्या संलग्नतेखाली आहे दिनांक : 04.09.202**0** अधिकृत अधिकारी थळ : मुंबई इंडियाबल्स हाउसिंग फायनान्स लमिटेड

पायक्सिस फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएनः एल६५९९०एमएच२००५पीएलसी१५७५८६ नोंदणी कार्या.: लेवल ९ (युनिट-८०१), सेन्ट्रम हाऊस, सीटीएस रोड, विद्यानगरी मार्ग,

कलिना, सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०० ०९८ फोनः ९१ २२ ४२१५९००० वेबसाईटः www.pyxisfinvest.com ईमेलः pyxisfinvestltd@gmail.com

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची **१५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** ही सभासदांना वैयक्तीकरित्या पाठविलेल्या सूचनेतनमूद केलेले कामकाज करण्यासाठी सेन्ट्रम हाऊस, सी.एस.टी. रोड, विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०० ०९८ येथे **बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी द**. x.oo वा. घेण्यात येणार आहे. वित्तीय वर्ष २०१९-२० करिता कंपनीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, प्रतिपत्री प्रपत्र आणि अटेन्डन्स स्लीप हे डिपॉझिटरीज किंवा कंपनीकडे ई–मेल आयडी नोंदविलेल्या . सभासदांना ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहेत. वार्षिक अहवाल हा २८ **ऑगस्ट**, २०२० रोजीस सभासद रजिस्टर मध्ये नावे असलेल्या सभासदांना पाठविण्यात आली आहे. ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदविलेले नाहीत ते कंपनीशी संबंधित वार्षिक अहवाल आणि सर्व भविष्यातील पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी लिंकः <u>http://purvashare.com/email-and-phone-updation/</u> वापरून तो नोंद्वु

. पुढे सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही गुरुवार, २४ . पप्टेंबर, २०२० पासून बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील संपूर्ण वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.pyxisfi est.com आणि स्टॉक एक्सचेंज ''बीएस

लिमिटेड'' च्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

नमूद करण्यात येते की, ई-मतदानाची सुविधा ही कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ केंवा त्याच्या सुधारणेच्या अंतर्गत विनिर्दिष्ट अटींच्या अनुपालनात भागधारकांना पुरविण्यात येईल. तथापी कंपनी बीएसई लिमिटेडच्या एसएमई प्लॅट फॉर्म वर सूचीबद्ध असल्याने कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम २० मधील सुधारणे द्वारे दिनांक १९ मार्च, २०१५ रोजी एमसीए अधिसूचनेद्वारे आवश्यक ई-मतदानाचे पालन करण्याची सवळत दिली आहे. त्यामुले वरील सदर अधिसूचनेनुसार ई-मतदान सुविधा पुरविण्यात आलेली नाही.

मंडळाच्या आदेशानसार पायक्सिस फिनवेस्ट लिमिटेड करिता

दिनांकः ०७ सप्टेंबर, २०२०

व्यवस्थापकीय संचालक

सीआयएन -यु६७१२०एमएच१९९६पीएलसी१०१३६४ नोंदणीकत कार्यालय -५२, पाचवा मजला, मेकर टॉवर-एफ, कफ परेड, मुंबई-४००००५.

गद्वारे असे सूचित करण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी वितरित करण्यात येत असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीनुसार कामकाज कण्यासाठी करिना फिनवेस्ट लिमिटेडच्या सदस्यांची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी २ वाजताआयोजित करण्यात आली आहे.

परिपत्रकां (एकत्रितरित्या त्यांना एमसीए परिपत्रके संबोधले जाईल) नुसार,सामायिक ठिकाणी कोणत्याही सदस्याच्या शारिरिक उपस्थिती शिवाय व्हीडिओ कॉन्फरन्स/इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे वार्षिक प्तर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. एमसीएची परिपत्रके आणि कंपनी अधिनियम, २०१३ मधील संबंधित तरतदींच्या अनसरून, व्हीडिओ कॉन्फरन्स / इतर दकश्राव्य माध्यमादारे कंपनीची

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि २०१९-२०२० चा वित्तीय वार्षिक अहवाल अशा सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात आला आहे ज्यांनी उपरोक्त एमसीए परिपत्रकानुसार आपला ई–मेल पत्ता कंपनी किंवा डिपॉझिटरीजकडे नोंदवला आहे. एमसीए परिपत्रकानुसार, २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि वार्षिक अहवालाच्या प्रती सदस्यांना कागदोपत्रे पाठवणे स्थगित करण्यात आलं आहे. सदस्यांनी याची नोंद घ्यावी की, वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि २०१९-२०२० चा वार्षिक अहवाल सीडीएसएलचे संकेतस्थळ <u>www.evolingindia.com</u> वर उपलब्ध आहे. केवळ व्हीडिओ कॉन्फरन्स/इतर दुकश्राच्य माध्यमाद्वारे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतात आणि त्यात सहभाग घेऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठीच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये दिलेल्या आहेत. कंपनी अधिनियम. २०१३ मधील कलम् १०३ नसार. व्हीडिओ कॉन्फरन्स/इतर दकश्राव्य माध्यम सुविधेद्वारे सहभागी होणाऱ्या सदस्यांटी उपस्थितीगणपूर्तीच्या

कॉन्फरन्स/इतर दृकश्राव्य माध्यम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारे आणि ज्यांनी ठरावांवर दूरस्थ ई–मतदानाद्वारे मतदान केले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले नसेल, असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई–मतदान पद्धतीद्वारे मतदान करण्यात पात्र राहतील.

इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. . ज्या सदस्यांनी त्यांचा ई–मेल पत्ता मेसर्स फ्रिडम रजिस्ट्री लिमिटेड/डिपॉझिटर्सकडे नोंवदला नसेल त्यांनी

त्याची नोंद करून घ्यावी, ही विनंती.

दरस्थ ई–मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे-

वाजता. दूरस्थ ई-मतदान समाप्त होण्याची वेळ आणि तारीख-सोमवार दिनांक २८ सप्टेंबर, २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता. २२ सप्टेंबर, २०२० या कट-ऑफ दिवशी, कागदोपत्री किंवा डिमॅट स्वरुपात कंपनीचे समभाग धारण करणारे कंपनीचे समभागधारक या कालावधीत इलेक्टॉनिक मतदान करू शकतील. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदानासाठी समभागधारकांना खालीलप्रमाणे सूचना-

१. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी ई-मतदानासाठीच्या सूचना या दूरस्थ ई-मतदानासाठी उपरोक्त उळेख केलेल्या सचनांसारख्याच राहतील.

२. व्हींडिओ कॉन्फरन्स/इतर दुकश्राव्य माध्यम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारे आणि ज्यांनी ठरावांवर दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले नसेल, केवळ असे सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई

मतदान केले आणि जर तो समभागधारकव्हीडिओ कॉन्फरन्स/इतर दृकश्राव्य माध्यम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी झाला नाही, तर अशा समभागधारकाने केलेले मतदान अवैध ठरवले जाईल कारण सभेदरम्यानची ई-मततदान सुविधा ही केवळ सभेला उपस्थित असलेल्या समभागधारकांसाठीउपलब्ध आहे.

उपस्थित राहण्यास पात्र असेल परंतु तो वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा मतदान करण्यास पात्र ज्यांचे ई-मेल पत्ता डिपॉझिटर्सकडे नोंदवले गेले नाहीत अशा समभागधारकांसाठी या नोटीशीमध

प्रस्तावित ठरावांवर ई-मतदान करण्यासाठी लॉग क्रेडेन्शियल्स प्राप्त करण्याची प्रक्रिया-. कागदोपत्री समभाग धारण करणाऱ्यांकरिता-फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दोन्ही बाजू), पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत), आधार (आधार

डिमॅट समभागधारकांकरिता-डिमॅट खात्याचा तपशील. (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयर्ड किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा कॉनसॉलिइंटेड खाते विवरणपत्र, पॅन (पॅन कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत) यासारखा आवश्यक तपशील कृपया ई-मेलद्वारे कंपनी/आरटीए ई-मेल पत्त्यावर पाठवावा.

निबंधक आणि समभाग हस्तांतरण अभिकर्ता फ्रिडम रजिस्ट्री लि. प्लॉट क्र. १०१/१०२, १९ वा रस्ता, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, सातपूर, नाशिक-४२२००७. दूरध्वनी-०२५३-२३५४०३२, फॅक्स-०२५३-२३५११२६.

Books for Success.. सुंदरम मल्टी पीएपी लि.

नोंदणीकृत कार्यालय : ५/६, पापा इंडस्ट्रियल इस्टेट, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र, भारत,

सूचना याद्वारे देण्यात येते की, सुंदरम मल्टि पॅप लिमिटेडच्या सभासदांची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही निगम व्यवहार मंत्रालय सेबी आणि भारत सरकार द्वारा जारी सर्क्युलर आणि कंपनी अधिनियम २०१३ आणि त्या अंतर्गत केलेल्या तरतुदीच्या अनुपालनात २६ व्या एजीएमच्या सूचनेत नमुद्र केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') इतर ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत बुधवार, ३० सप्टेंबर,

२६ व्या एजीएमच्या सूचनेसह ई-मतदानाची प्रक्रिया आणि माहिती आणि वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालासह इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरीकडे ई–मेल पत्ते नोंदविलेल्या सर्व सभासदांना ०७ सप्टेंबर, २०२० रोजी किंवा पूर्वी पाठविण्यात येईल.

२६ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट https://www.sundaramgroups.in/26th annual-general-meeting/ आणि वेबसाईट https://www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच अनुक्रमे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि https://www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

नंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ चे कलम २७ आणि सेक्रेटरियल स्टॅण्डर्ड २ आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० (''कट ऑफ तारीख'') रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले कंपनीच्या सभासदांना दूरस्थ ई–मतदान आणि एजीएममध्ये ई–मतदानाच्या दोन्ही मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने २६ व्या एजीएममध्ये सुचनेत नमुद केलेल्या कामकाजावर त्यांचा मतदानाचा हक वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. सभासदाचे मतदानाचे हक

सभासदांना एनएसडीएल ई–मतदान सुविधेमार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची विनंती करण्यात येत आहे. सभासद दरस्थ ई-मतदान क्रेडेन्शिअल वापरून शेअरहोल्डर्स/मेंबर्स अंतर्गत https://www.evoting.nsdl.com वापरू शकतात. व्हीसी/ओएव्हीएम साठी लिंक शेअरहोल्डर/मेंबर्स लॉगीन मध्ये उपलब्ध आहे, जेथे कंपनीचे इव्हीईएम दुर्शविण्यात आली आहे. कृपया नोंद घ्यावी की, ज्या सभासदांकडे ई-।तदानासाठी युजर आयडी आणि पासवर्ड नाही किंवा युजर आयडी आणि पासवर्ड विसरलेले आहेत ते सूचनेत नमूद दूरस्थ ई–मतदानाच्या माहितीचा अवलंब करू शकतात. एजीएम मध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएमच्या सूचनेत दिली आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेला हजर राहणाऱ्या

कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट–ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२० रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in किंवा bhavesh@sundaramgroup.in येथे विनंती गठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि जर तुम्ही दूरस्थ ई–मतदानाकरिता एनएसडीएल ला अगोदर नोंदणी केली असेल तर तुम्ही मतदान करण्यासाठी तुमचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता. फक्त तेच भागधारक सभासद जे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत -एजीएमला हजर राहणार आहेत आणि ज्यांनी दूरस्थ ई–मतदाना मार्फत त्यांनी त्यांचे मतदान केलेले नाही किंवा तसे करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला ते एजीएम मध्ये ई-मतदान पद्धतीमार्फत मतदान करण्यासाठी पात्र राहतील. ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदानामार्फत मतदान केलेले आहे ते एजीएम साठी

मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२-९९० वर फोन करावा

सुंदरम मल्टि पॅप लिमिटेड करित

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

शकतात.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे रेग्युलेशन ३४ नुसार

कुमुद रंजन मोहंती

करिना फिनवेस्ट लिमिटेड

कोविड-१९ महामारीच्या परिस्थितीमध्ये, कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) दिनांक ५ मे, २०२० रोजी जारी केलेले सर्वसाधारण परिपत्रक तसेच ८ एप्रिल. २०२० आणि १३ एप्रिल. २०२० रोजी जारी केलेल्या

वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली जाईल.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीमध्ये दिलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्याचा हक्क बजावण्यासार्ठ कंपनी आपल्या सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे (दूरस्थ ई-मतदान) सुविधा पुरवणार आहे. याव्यतिरिक्त, वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यानही ई-मतदानाच्या माध्यमातून मतदानाची सुविधा कंपनी पुरवणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी ज्या सदस्याने दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले आहे . असा सदस्य व्हीडिओ कॉन्फरन्स/इतर दुकशाव्य माध्यम सुविधेद्वारेवार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतो परंतु तो वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा मतदान करण्यास पात्र राहणार नाही. व्हीडिओ

डिपॉझिटरीज यांच्याद्वारे हाताळल्या जात असलेल्या सदस्यांची नोंदवहीमध्ये कॉ–ऑफ तारखेच्या दिवशी न्हणजे २२ सप्टेंबर, २०२० रोजी ज्या व्यक्तींच्या नावांची नोंद झाली आहे, केवळ असेच सदस्य

. दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची वेळ आणि तारीख-शुक्रवार. दिनांक २५ सप्टेंबर, २०२० रोजी सकाळी १

मतदान पादतीदारे मतदान करण्यात पात्र राहतील ३. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान उपलब्ध ई-मतदानाच्या माध्यमातून जर समभागधारकाने एखादे

. ज्या सदस्याने दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केले आहे असा सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेला

कार्डची स्वसाक्षांकित स्कॅन प्रत) यासारखा आवश्यक तपशील कृपया ई-मेलद्वारे केपनी/आरटीए ई-मेल पत्यावर पाठवावा.

३. तक्रारीसाठी संपर्काचा तपशील-

संचालक मंडळाच्या आदेशानसा करिना फिनवेस्ट लिमिटेडकरिता

अध्यक्ष

हर्षवर्धन बी. दोशी

Nundaram

स्थळ-मुंबई दिनांक -७ सप्टेंबर, २०२०

यनिट-करिना फिनवेस्ट लिमिटेड

द्र. क्र. : ०२२ ६७६० २२००, फॅक्स क्र. ०२२-६७६० २२४४, ई-मेल : info@sundaramgroups.in, वेबसाईट : www.sundaramgroups.in २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

२०२० रोजी स. ११.३० वा. घेण्यात येणार आहे.

कंपनी अधिनियम २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ च्या कलम ४२ अनुसार सभासद रजिस्टर आणि शेअर्स हस्तांतर पुस्तके ही २४ सप्टेंबर, २०२० ते ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिस मिळून) पर्यंत बंद राहतील.

बुधवार, २३ सप्टेंबर २०२० (कट ऑफ तारीख) रोजीस त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात राहतील

सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ नुसार गणपूर्तीसाठी मोजण्यात येईल. दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी से. ११.०० वा. सुरू होईल आणि मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी सायं. ५.००

हजर राहण्यास पात्र राहतील. तथापि ते एजीएम मध्ये मतदान करण्यासाठी पात्र राहणार नाहीते. कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन (एफएक्युज) चा संदर्भ होऊ शकतात आणि सभासदांसाठी दूरस्थ ई–

किंवा पह्नवी म्हात्रे व्यवस्थापक - एनएसडीएल यांना +९१-२२-२४९९४५४५ वर संपर्क करावा.

अमृत पी. शाह

कंपनी सेक्रेटरी

Place : Mumbai

Date: 5th September, 2020

गार्बी फिनवेस्ट लिमिटेड

CIN: L65923MH1995PLC161968

NOTICE OF 26" ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

eptember 5, 2020 ("AGM Notice"). he AGM Notice and Annual Report (i.e. Directors' report, Auditors report and Financia

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and SEBI (Listing

All the Members are hereby informed that:

Once the vote on the resolution is cast electronically by the Member, the Member shall not be able to change it subsequently.

In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available or www.evoting.nsdl.comor contact at Toll Free No. 1800222990/ Helpdesk@nsdl.co.inln case or

Ramjeet Yadav Company Secretary Place : Mumbai Date: 5th September 2020

ताबा सूचना

सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स एण्ड रिकन्सट्रेक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट एक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्यां आत 18.06.2020 रोजी सूचनेत केलेली आणि अधिक रक्कम रू.208,59,89,990/-(रूपये दोनशे आठ करोड एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद मात्र) साठी कर्ज खाते क्र. LAP0240747 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 18.06.2020 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतर्च मागणी आणि रू.2,92,192/-(रूपये दोन लाख ब्याण्णव हजार एकशे ब्याण्णव मात्र) बाकी आयकर (टीडीएस) सह, सूचना कर्जदार ब्लिस एग्री एन्ड इको टूरिजम प्राईवेट लिमीटेड, इमॅजिन इस्टेट प्राईवेट लिमिटेड, बिन्दु कपूर आणि राना कपूर यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहान

केले जात आहे. <u>स्थावर मालमत्तेचे वर्णन</u>

मालकीची आणि खाली प्रमाणे परिबद्ध आहे. उत्तर: सी.एस.नं.2/664 आणि 716 पर्व : सी.एस.नं.5/664 आणि 5ए/664

नोंद.कार्या : २०३, ए-विंग, सुचिता एन्क्लेव्ह, महाराष्ट्र नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२. दूर. : ०२२-२८९० ६९०१ इमेल : sales@springindia.com संकेतस्थळ : www.springformtech.com

स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी

लिमिटेड

भायएन :एल५१९००एमएच१९७९पीएलसी०२१९१ सूचना सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे सूचित करण्यात येत आहे की दिनांक जून ३०, २०२० रोजी संपलेल्या पहिली तिमाही आणि तीन महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात घेऊन, संमत करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा सोमवार

घेण्यात येईल. या सूचनेत दिलेली माहिती कंपनीच्या www.springformtech.com संकेतस्थळावर आणि स्टॉक एक्स्चेंज च्या www.bseindia.com या संकेतस्थळावर सद्धा उपलब्ध आहे.

पढ़े असे सचित करण्यात येते की कंपनीच्य

सप्टेंबर १४, २०२० रोजी सायं. ०४.००

वाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात

असणारी खिडकी कंपनीच्या इनसायडर ट्रेडिंग कोड अन्वये, जो कंपनीच्या www.springformtech.com या संकेतस्थळावर दिलेला आहे. तेथे कंपनीचे सर्व संचालक/अधिकारी पदसिद्ध कर्मचारी यांच्यासाठी जुलै ०१, २०२० रोजी बंद राहील आणि मंडळाच्या सभेचा वृत्तांत स्टॉक एक्स्चेंजला सादर झाल्यानंतर ४८ तासांनी ती खिडकी पुन्हा उघडेल. स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेड करिता

डीआयएन ००९४५९११ ठिकाण : मुंबई दिनांक: सप्टेंबर ०६, २०२०

पंकज कोशोर शाह

ठिकाण : मुंबई

व्यवस्थापकीय संचालक